

of care—public health facilities, private health facilities, and chemist outlets, said Vinoj Manning, CEO, Ipas Development Foundation in a statement.

Majority of public health facilities and their staff are now focused on Covid-19 treatments. IANS

Interested parties may download the offer document on payment of Rs.50,000/- + GST

- The offers shall be submitted along with Rs.59,10,000/- as the EMD through online payment gateway which can be accessed through <https://mahatenders.gov.in>.
- Guidelines to download the offer document and online submission of offers can be downloaded from website <https://mahatenders.gov.in>.
- The last date of submission is 09/07/2020 till 15.30 hrs
- Right to accept or reject any or all the offers without assigning any reason whatsoever is reserved with MSRDC.
- Pre Bid meeting will be held on 22/06/2020 at 12.30 hrs

Sd/
Vice Chairman & Managing Director

STL

STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E 1, MIDC Area, Waluj, Aurangabad, Maharashtra- 431 136, INDIA,
CIN: L31300MH2000PLC269261 | Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113
Email: secretarial@sterlite.com | Website: www.stl.tech

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS

[For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account]

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by Ministry of Corporate Affairs (MCA) as amended from time to time. The Rules, inter alia, contain provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of IEPF Suspense Account.

As per the Rules, the individual notices required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares, are being sent at their registered addresses at the earliest possible under the current lockdown circumstances. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website: www.stl.tech. Shareholders are requested to refer the website to verify the details.

In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders by August 31, 2020, the Company shall, with a view to complying with the requirement set out in the rules, transfer the shares to IEPF by the due date, without any further notice, as per the procedure stipulated in the Rules which is as under:

- I. In case of shares held in physical form: by issuance of duplicate share certificate(s) and thereafter transferring the same to IEPF Authority. Upon such issue, the original share certificate(s) which stand registered in the name of the members will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.
- II. In case shares are held in demat form: by transfer of shares directly to demat account of IEPF Authority with the help of the Depository Participants.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF, pursuant to the said Rules. The shares/dividend transferred to IEPF can be claimed from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above matter you may contact our Registrar & Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot number 31 & 32, Financial District Gachibowli, Hyderabad - 500 008
Tel: +91 040 67162222, Email id - einward.ris@kfintech.com.

For Sterlite Technologies Limited

Place: Pune
Date: June 8, 2020

Amit Deshpande
Company Secretary & Corporate General Counsel

कोरोनाची लागण झाल्याचं दुपारी कळलं; रात्री पालिका अधिकाऱ्याचा मृत्यू

मुंबई (वृत्तसेवा) - कालपर्यंत मुंबई महापालिकेत कार्यरत असलेले पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता शिरीष दीक्षित यांचे काल रात्री माहीम येथील राहत्या घरी अचानक निधन झालं. दीक्षित यांचा काल दुपारी कोरोना रिपोर्ट आला होता. त्यानंतर रात्री अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने पालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दीक्षित यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात प्रमुख अभियंता म्हणून काम करणारे शिरीष दीक्षित यांच्याकडे पालिकेच्या उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी)पदाचीही जबाबदारी होती. दीक्षित यांच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचा

स्वैब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट काल आला. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

कालपर्यंत पालिकेत रोज कार्यरत असलेले दीक्षित संध्याकाळी घरी गेल्यानंतर रात्री ८च्या सुमारास त्यांचे अचानक निधन झालं. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलं नाही. अभियांत्रिकी क्षेत्राची सखोल जाण असणारे,

मितभाषी व निगवीं स्वभावाचे दीक्षित हे महापालिका कर्मचारी व अभियंत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने महापालिका प्रशासनाने आपला एक कुशल अभियंता गमावला आहे. दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी

आहे.सन १९८७ मध्ये दुय्यम अभियंता (सब इंजिनियर) या पदावर रुजू होत, त्यांनी आपल्या महापालिका सेवेची सुरुवात केली होती. आपल्या महापालिकेतील सेवा कारकिर्दी दरम्यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कोरोना कोविड-१९ च्या अनुषंगाने अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एन. एस. सी. आय. येथे उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी आणि रेस्को येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर तिथे वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्यातही त्यांचा पुढाकार होता.



पश्चिम बंगालमध्ये पुढील मुख्यमंत्री भाजपचा असणार

अमित शाहांचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल



नवी दिल्ली (वृत्तसेवा) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आज बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जनतेला संबोधित केलं. दिल्लीहून व्ह्यूअल रॅलीच्या माध्यम तून झालेल्या भाषणात अमित शाहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अमित शाहा यांनी म्हटलं की, जरी देशाने भाजपला ३०३ जागा दिल्या तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी बंगालच्या लोकांनी भाजपचा १८ जागा जिंकून दिल्या हे महत्त्वाचं आहे.

बंगाल सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही, असा आरोप करत अमित शाहा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान देताना म्हटलं की, ही राजकारण करण्याची गोष्ट नाही, राजकारणासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही मैदान उरवा आणि समोर-समोर येऊ. तुम्ही

बंगालमधील गरिबांसाठी केंद्राची योजना लागू होऊ देत नाहीत. बंगालमधील पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असणार ममता बॅनर्जीवर जोरदार टीका करताना अमित शाहा पुढे म्हणाले की, आम्ही प्रवासी मजुरांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची सुविधा केली, मात्र ममता बॅनर्जींनी या ट्रेनला कोरोना एक्स्प्रेसचं नाव देऊन कामगारांचा अपमान केला आहे. शाह म्हणाले की मजुरांची ही गाडी तुम्हाला पळवून लावेल. तुम्ही काहीही करा पण पश्चिम बंगालमधील पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यात आठ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) - येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत मंगळवार ९ रोजी लातूर जिल्ह्यातील एकूण ३७ व्यक्तींचे स्वैब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३७ व्यक्तींचे स्वैब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिश्चित आला आहे व ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यापैकी टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर, खाडगाव रोड असे प्रत्येकी एक रुग्ण लातूर शहरातील आढळून आले असल्याने आता लातूरकरांची चिंता वाढत चालली आहे.लातूर शहराबरोबरच तालुक्यातील भिसे वाघोली येथील ०१, औसा तालुक्यातील अंधोरी येथील ०१, चाकूर तालुक्यातील सुगाव येथील ०१ व उदगीर शहरा-

तील सराफ लाईन येथील एका व्यक्तीच्या समावेश आहे.यातील एका रुग्णाची हदयाची शक्त्रिया झाली असून ०२ व्यक्तींना किडनीचे आजार आहेत व एका ३६ वर्षीय रुग्णाचे ४ वर्षांपूर्वी किडनी ट्रान्स्प्लांट झालेले आहे व तो डायलिसिस वर आहे उर्वरित ४ रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. असे जिल्ह्यातील एकूण ३७ व्यक्तींचे स्वैब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिश्चित आला आहे व ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती विभाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुखमजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली आहे

आशा करणार थर्मल मीटरने घरोघरी तपासणी कोरोनामुक्त साठी ग्रामपंचायतकडून दक्षता-तपासणी मोहीम

औसा (प्रतिनिधी)-औसा तालुक्यातील भादा येथील ग्रामपंचायतीने सर्व आशा कार्यकर्त्यांना थर्मल मीटर चे वाटप करण्यात आले.सध्या शासनाने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये सर्व देशामध्ये नागरिकांना कोठेही जाण्यासाठी निर्बंध किंवा अडचण नाही तर सर्व खुले केले असून यामुळे मुंबई, पुणे, नागपूर हैदराबाद आदी शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मूळ गावी जगण्याच्या शोधात येत असल्याने त्यांना कोरोना असण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याने गावच्या ग्रामपंचायतणी आपले गाव सुरक्षित राहावे यासाठी मंगळवार दि



९ जून २०२० रोजी भादा ग्रामपंचायतकडून येथील गावच्या कोरोना फायटर असणाऱ्या एकूण ६ आशां यांना थर्मल मीटर,कॅम स्कॅनर किट,हॅन्ड ग्लोबल चे हॅन्ड ग्लोबल चे किट हॅन्ड ग्लोबल चे वाटप करण्यात आले.हे वितरण करत असताना आरोग्य सहाय्यिका कल्पना दुरुगाकर यांनी थर्मल मीटर, कॅम स्कॅनर,केअर किट चा वापर कशा पद्धतीने करायचा

याबाबत आशाना मार्गदर्शन केले आणि प्रत्येक अशा कार्यकर्त्यांनी स्वैब(घरोघरी तपासणी) करत असताना प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड आणि वय वर्षे ५५ असणाऱ्या व्यक्तीची थर्मल मीटरने तपासणी करून मीटरने तपासणी करून नॉट करून त्याची माहिती कळवविणे बंधन कारक केले आहे. याबाबतही आरोग्य सहाय्यिका कल्पना दुरुगाकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी भादा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी उमेश बनसोडे,आरोग्य सहाय्यक रवी कांबळे,तंटाम कृत अय्यक्ष सूर्यकांत पाटील,पत्रकार बालाजी दे उबाळे,नंदा फराते,लखन लट्टे आदी उपस्थित होते.

थोडक्यात वृत्त बोरीवली स्थानकात सापडला ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारी यंत्रणाही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, असं असताना रुग्णांमध्ये हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सोमवारी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह बोरीवली स्थानकात आढळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.८० वर्षांचे हे आजोबा मालाडमध्ये राहत होते. कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर शनिवारी तीन वाजता त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं त्यांची स्वैब टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला होता. सोमवारी सकाळच्या सुमारास आजोबा रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचा फोन रुग्णालयाकडून कुटुंबाला केला गेला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी शोधशोध करूनही आजोबा कुठेच न सापडल्यामुळे अखेर मालाड, बोरीवली आणि कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली .सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास रेल्वे पोलिसांनी बोरीवली स्थानकाजवळ एक मृतदेह आढळला. तो मृतदेह शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता कोरोना रुग्णाचाच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

बेरोजगारीचं संकट वाढणार; नोकर भरतीला मोठा ब्रेक, ६१ टक्क्यांची घट



नवीदिल्ली - कोरोनाचा प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं कोरोनाच्या प्रसारावर फाटी प्रमाणात ब्रेक लागला. मात्र, लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून, बेरोजगारी संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात होती. हा धोका आता समोर येऊ लागला आहे. नोकर भरतीला ब्रेक लावला जात असून, गेल्या मागच्या दोन महिन्यात नोकर भरतीमध्ये ६१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे दोन ते अडीच महिने संपूर्ण जनजीवन ठप्प झालं होतं. लॉकडाऊनमुळे उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आर्थिक फटका सहन करावा लागल्यानं अनेक उद्योगांनी नोकर कपातही केली आहे. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांच्या काळात नोकर भरतीला मोठा ब्रेक लागला असल्याची माहिती समोर आली आहे. आयएनएस या वृत्तसंस्थेनं नोकरां डॉट कॉमच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन लागू केल्यानं मोठा फटका बसला आहे. भारतामध्ये नोकर भरती संदर्भातील प्रक्रियेत मोठी घट झाली आहे. मे महिन्यात नोकर भरतीत ६१ टक्क्यांची घट झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात नोकर भरतीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली आहे, असं जॉब पोर्टल असलेल्या नोकरा डॉट कॉमनं म्हटलं आहे.

सिंचन विहिर योजनेत जिल्ह्यात औसा तालुका अत्वल जवळपास १९०० मजुरांन मिळाले रोजगार

औसा (प्रतिनिधी)- कोरोना या विषाणूच्या लढ्यात मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी लॉक डाऊन च्या काळात तालुक्यात सर्वाधिक सिंचन विहिर योजना सुरू असल्याने तालुक्यास नवसंजीवनी मिळाली असून शहरातून गावी परतलेल्या शेकडो मजुरांना रोजगार मिळू शकला.. त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या वर तालुक्यातील मजूरवर्ग काही प्रमाणात समाधानी असून भीषण संकट काळात अनेक मजुरांच्या हाताला कामे मिळाली .

आपल्या सर्व कर्मचारी वर्गात शिस्त लावून देत पुर्ण वेळ ऑफिसमध्ये बसून आलेल्या तक्रारी तात्काळ सोडवण्याचा दणका उठवला असून कमी दिवस-तात त्यांची लोकप्रियता वाढत असून दांडी बहादर व कामचुकार कर्मचारी यांनी धसका घेतला असून अनेक दिवसांपासूनच्या पॅडिंग कामाना गती मिळत असून नोंगा विभाग उत्तम कार्य करत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. त्यात १०० सार्वजनिक विहिर, व ८४ वैयक्तिक विहिर ची कामे सुरू आहेत. सध्या लॉकडाऊन काळात अकुशल मजुरांच्या हाताला काम देऊन त्यांच्या उदरनिर्वाह करण्याचे पण काम होत असल्याने सर्व स्तरातून गट विकास अधिकारी यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

आईनं यकृत दान करून वाचवले मुलांचे प्राण

मुंबई (वृत्तसेवा) - आपल्या मुलाच्या मार्गात कोणतही संकट आलं तरी आई त्या संकटाशी दोन हात करते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आराध्य सरोंडे (६) आणि हिंगोलीमध्ये राहणारी मयुरी ढेंबरे (९) या दोन्ही मुलांना यकृताचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. त्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. आपल्या मुलांसाठी जन्मदात्या आईनंचं यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील ग्लोबल रुग्णालयात ही शक्त्रिया पार पडली.



जन्मतः या दोघांनाही यकृताची समस्या होती. परंतु, योग्य निदान होऊ न शकल्याने आजार वाढल्याने दोघांनाही कर्करोगाची लागण झाली होती. वैद्यकीय भाषेत याला हेपेटोब्लायस्टोमा (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) असे म्हणतात. या आजारामुळे दोन्ही मुलांचे यकृत निकामी झाले होते. या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, दोघांसाठी त्यांची आई पुढे आली. या मातांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, देशभरात लॉकडाऊन असल्याने शक्त्रियाही रूढडल्या होत्या. पण अशा स्थितीत मुलांचा जीव वाचवणे गरजेचं असल्याने डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचे आव्हान स्विकारले. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने ही शक्त्रिया केली.देशभरातील लॉकडाऊनमुळे शक्त्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, रुग्णाची प्रकृती पाहून पहिल्यांदा जीव वाचवणे गरजेचं आहे. या अनुषंगाने डॉक्टरांनी शक्त्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शक्त्रियेमुळे दोन्ही मुलांना नव्याने जीवनदान मिळाले आहे.यासंदर्भात बोलताना ग्लोबल रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर म्हणाले की, ङ्का रुग्णांना १०

वेळी केमोथेरापी देणे गरजेचं असतं. परंतु, बऱ्याचदा सातव्या किंवा आठव्या केमोथेरापीच्या सायकलनंतर रुग्णांची स्थिती पाहून यकृत प्रत्यारोपण शक्त्रिया करणे आवश्यक असते. परंतु, या दोघांच्याबाबतीत लॉकडाऊन असल्याने मार्चमधील शक्त्रिया पुढे ढकलावी लागली होती. मात्र, किमोथेरापी सुरू ठेवण्यात आली होती. अखेरीस मुलांची प्रकृती पाहून शक्त्रिया करण्याचा निर्णय घेतला. बालरोग तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितलं. मुलीला यकृताचा कर्करोग असल्याचं निदान झाल्यावर आपल्या पायाखालची जमिन सरकली होती. या आजाराबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण मुलीला वाचवणे गरजेचं असल्याने तिला मुंबईला घेऊन आलो. याठिकाणी डॉक्टरांनी शक्त्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितले. परंतु, शक्त्रियेसाठी लाखो रुपये खर्च येणार होता. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आम्हाला मोठी रक्कम गोळा करणे शक्य नव्हते. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीमुळे आणि प्रयत्नांमुळे शक्त्रियेसाठी लागणारे पैसीही जमा झाले आणि माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले. अशी प्रतिक्रिया मयुरीचे वडिल यशवंत ढेंबरे यांनी व्यक्त केली आहे.

तमिळनाडू राज्यात दहावीची परीक्षा रद्द, सगळे विद्यार्थी पास

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय चेन्नई - तमिळनाडूमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. दहावीच्या परीक्षेबाबत तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दहावी बोर्डाची परीक्षा पूर्णपणे रद्द केली आहे. त्याशिवाय अकरावीच्या परीक्षादेखील घेतल्या जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तमिळनाडू सरकारने १५ जून रोजी घेण्यात येणारी दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. या दहावीच्या परीक्षेसाठी जवळपास ९ लाख विद्यार्थी बसणार होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सहामाही परीक्षाआधारे विद्यार्थ्यांना ८० टक्के गुण देण्यात येणार आहेत. तर उर्वरित २० टक्के गुण देण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लक्षात घेतली जाणार आहे.अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या काही पेपर्सच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. त्याशिवाय बारावी पास न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून त्याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचं, ते म्हणाले.

STL

स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड

रिज. कार्यालय: ई १, एमआयडीसी एरिया, वाळूज, औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३१ १३६, भारत.

सीआयएन: एल३१३००एएएफ २०००पीएलसी २६९२६१ फोन: +९१-२०-३०५१४०००, फॅक्स: +९१-२०-३०५१४१९३

ईमेल: secretarial@sterlite.com & www.stl.tech

डुक्विटी भागधारकांना नोटीस

किंगनीचे इन्व्हेस्टिड संपन्न इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोव्हेशन फंड (आयईपीएफ) निलंबित खाल्यात स्थानांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट प्रकरणे मंत्रालयाने (फर्सीए) वेळेवेळी सुधारित केल्यानुसार स्थित केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोव्हेशन फंड प्राधिकरण (अक्सरटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड फिंड) नियम, २०१६ ("नियम") च्या तरतुदीच्या अनुषंगाने ही नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच या नियमांमध्ये, इतर बाबींबद्दल, ज्या संपन्नांचा लाभार्थी सलग सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त देण्यात आलेला नाही किंवा भागधारकांकडून ज्यांचा दबाव केल्यात आलेला नाही असे सर्व संपन्नां आयईपीएफ निलंबित खाल्यात स्थानांतरित करण्याची तरतूद आहे. नियमांना अनुसरून, कंपनी त्या प्रत्येक संपन्नाधारकाची वैयक्तिकरित्या संर्क साधून संपन्ना स्थानांतरणाबाबतच्या नोटीसा पाठवणे गरजेचे आहे त्या त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर व लॉकडाऊनच्या काळात शक्य रित्तच्या लयकर पाठवत आहे. ज्यांचे संपन्ना आयईपीएफ मध्ये स्थानांतरित होणार आहेत त्या संपन्नाधारकांचा व संपन्नांचा तपशील कंपनीने आपली वेबसाइट www.stl.tech वर अपलोड केलेला आहे. हा तपशील तपासून पाहण्यासाठी संपन्नाधारकांनी कृपया सदर वेबसाइट पहावी. ऑगस्ट ३१, २०२० पर्यंत इन्व्हेस्टि संपन्नांवाबत कुठलाही वेव दबाव पावत झाला नाही तर, यानंतर थकलीही सुसना न देता, नियमांतील न्यूनतम आवश्यकतांनुसार कंपनी, निष्पत्ति दिनांकसत संपन्ना आयईपीएफ खाल्यात स्थानांतरित करील, नियमांमध्ये असलेल्या प्रक्रियेनुसार खालीलप्रमाणे ही कार्यवाही होईल:

१. जर संपन्नाम प्रत्येक रकम असतील तर : संपन्ना प्रमाणपत्राची दुसरी प्रत जारी करून आणि नंतर ती आयईपीएफ प्राधिकरणास स्थानांतरित करून, असे झाल्यास, मूळ संपन्ना प्रमाणपत्र जे सदररित्या नावे नोंदणीकृत आहेत, ते आपोआप रद्द होतील आणि अव्यवहारिक मानले जातील. २. जर संपन्ना डी-बँट रूपात असतील तर : डिवाइडिडिटी पाठिंब्यावेल्या पद्धतीने संपन्ना थेट आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीबँट खाल्यात स्थानांतरित करून.

संपन्नाधारकांनी नोंद घ्यावी की, नियमांच्या अनुषंगाने कंपनीच्या वतीने संपन्ना आयईपीएफमध्ये स्थानांतरित करण्यासाठी संपन्ना प्रमाणपत्राची दुसरी प्रत जारी करण्याबाबत कंपनीने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेला तपशील म्हणजेच संपन्नाधारकांना नोटीस म्हणून ग्राह्य धरली जाईल. कथित नियमांच्या अनुषंगाने, लाभार्थी रकमेवर न केलेला दबाव आणि आयईपीएफमध्ये स्थानांतरित केलेल्या संपन्नांमध्ये कंपनीविरुद्ध केलेलीही दबाव ग्राह्य असणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. संपन्नाम, लाभार्थी जो आयईपीएफमध्ये स्थानांतरित झालेला आहे त्यावर नियमांमधील विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाचे दबाव करता येईल.

वरील विषयी काही शंका असतील तर आपण आमच्या निबंधकाशी व शेअर ट्रान्स्फर एजंटशी, केफकॉयएन टेक्नॉलॉजीज प्रा. लि., सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट गिवावली, हैदराबाद-५००००८ फोन: +९१०४०६७९६२२२ ईमेल आयडी - elina-ward.ris@kfinotech.com येथे संर्क साधू शकता.

स्थान: पुणे
दिनांक: जून ८, २०२०

स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी
अमित देशपांडे
कंपनी सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट जनरल काउंसेल

हे पत्र मुद्रक, प्रकाशक आणि संपादक रवींद्र मिश्रीलाल बांगडू यांनी आनंद नगरी प्रकाशन प्रा. लि. ए/१४, ऑडिशनल एम.आय.डी.सी., जालना येथे छापून कार्यालय ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स गाळा क्र. ५ व ३२ जालना रोड औरंगाबाद (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. फोन नं. ०२४०-२४८१६०९, २४८३९११ फॅक्स २४८१९१० औरंगाबाद वर्ष १९९९. (या पत्रातील मजकुराच्या निवेदनांसाठी पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांची आहे). ई मेल : anandnagri@gmail.com (सर्व वाद जालना न्यायालयात अंतर्गत) या अंकत प्रसिद्ध झालेल्या मजकूर व लेख या मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. आरएएआय नं. एमएचएमएआर/२००८/२६८००. रजि.नं. ए.जी.डी.-३०६/२००९-११

